

मुक्ताईनगर, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव
येथे ७५ विद्यार्थी क्षमतेचे आदिवासी
मुलांचे शासकीय वसतीगृह बांधकामाच्या
अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय
मान्यता देणबाबत...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आवृ-२०११ / प्र.क्र.१५ / का.१२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १४ फेब्रुवारी, २०१२.

वाचा :- शासन निर्णय क्र.शावबा-२००५/प्र.क्र.१४६/का-१७, दि.१३ ऑक्टोबर, २००५.

प्रस्तावना : मुक्ताईनगर, ता.मुक्ताईनगर जि.जळगाव येथे ७५ विद्यार्थी क्षमतेचे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह बांधकामाच्या रु.८४.१६ लक्ष रकमेच्या अंदाजपत्रकास संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आलेली होती. मात्र दरसूचीतील फरक, अधिक्याची निविदा स्विकृती, परिमाणामध्ये वाढ, तसेच विद्युतीकरण व इतर संकीर्ण बाबीमुळे मूळ अंदाजपत्रकात वाढ झाली असून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), जळगाव यांनी आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, मुक्ताईनगर, ता.यावल, जि.जळगाव येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी रुपये १,६२,७०,४४७/- (अक्षरी रुपये एक कोटी बासष्ट लाख सत्तर हजार चारशे सत्तेचाळीस फक्त) इतक्या सुधारीत रकमेचे अंदाजपत्रक सादर केले असून सदर अंदाजपत्रकांस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय : मुक्ताईनगर, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे बांधकाम करण्यासाठी झालेल्या रुपये १,६२,७०,४४७/- (अक्षरी रुपये एक कोटी बासष्ट लाख सत्तर हजार चारशे सत्तेचाळीस फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २६०/ इमा-२ दि.०३.१०.२०११ अन्वये प्राप्त सहमतीनुसार व शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-विअप्र-१०.०८/ प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रत्यार्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०२१४०७१४१४२१४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

पूर्णमोहन
(कैलास द. भंडलकर)
उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक .
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगाव.
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादंशिक विभाग, नाशिक.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), जळगाव.
सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव.
जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव.
आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती (का.१२)